

महिला व बाल विकास विभागाकडील बाल  
विकास प्रकल्प अधिकारी, गट-ब या रिक्त  
पदांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन**  
**महिला व बाल विकास विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक: मबाआ २०१५/प्र.क्र.९०/का.७ अ**  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,  
तारीख: २८ मे, २०१५

**संदर्भ:-** १) ग्राम विकास विभाग , शासन निर्णय क्र.मविसे-१०/२०१३/प्र.क्र.४४ (अ) /आस्था-३ अ,  
दिनांक २८ मे, २०१३.  
२) ग्राम विकास विभाग पत्र क्र.मविसे-१०/२०१३/प्र.क्र.१७०/आस्था-३ अ, दिनांक ६ ऑगस्ट,  
२०१३.

**प्रस्तावना :-** ग्राम विकास विभागाच्या दिनांक २८/५/२०१३ रोजीच्या संदर्भाधीन शासन निर्णयान्वये बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांची ४४९ पदे टप्प्याटप्प्याने या विभागाकडे हस्तांतर करण्यात येत आहेत. ग्राम विकास विभागाकडून हस्तांतर करण्यात येणाऱ्या पदांमध्ये बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांची बहुसंख्य पदे रिक्त आहेत. सदर रिक्त पदे सरळसेवेने / पदोन्नतीने / प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत विभागामार्फत कार्यवाही सुरु आहे. तथापि सदर कार्यवाही पूर्ण होऊन सदर रिक्त पदांवर उमेदवार रुजू होण्यास काही कालावधी लागणार आहे. एकंदरीत बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांची बहुसंख्य पदे ही बऱ्याच कालावधीकरिता रिक्त राहणार आहेत.

२. यापूर्वीही ग्राम विकास विभागाच्या दिनांक ६/८/२०१३ रोजीच्या संदर्भाधीन पत्रान्वये महिला व बाल विकास विभागाकडे हस्तांतरित केलेल्या रिक्त पदांपैकी ५०% पदांचा अतिरिक्त कार्यभार महाराष्ट्र विकास सेवा गट-ब च्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात यावा. तथापि, ज्या तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांचे हस्तांतरित केलेले पद रिक्त आहे, त्याच तालुक्यातील महाराष्ट्र विकास सेवा गट-ब मधील अधिकाऱ्यांकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार देऊ नये असे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना कळविण्यात आले होते.

३. आता या विभागाकडील बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांची वाढलेली संख्या, सदर रिक्त पदे भरण्यास विभागास लागणारा कालावधी याचा विचार करून बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार या विभागाकडे सध्या कार्यरत असणारे बाल विकास प्रकल्प अधिकारी, ग्राम विकास विभागाच्या अखत्यारितील सहायक गट विकास अधिकारी तसेच प्रकल्पाच्या वरिष्ठ पर्यवेक्षिका

यांच्याकडे सोपविण्याबाबत संबंधित जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी पुढीलप्रमाणे निर्णय घ्यावा:-

- अ) बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याच्या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार प्रकल्प ज्या तालुक्यात आहे त्या तालुक्याच्या सहायक गटविकास अधिकाऱ्याकडे सोपविण्यात यावा.
- ब) आवश्यकतेनुसार सध्या कार्यरत असलेल्या या विभागाच्या बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे त्यांच्या नजिकच्या प्रकल्पाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात यावा.
- क) उपरोक्त अ व ब पर्याय उपलब्ध नसल्यास त्या प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या वरिष्ठ पर्यवेक्षिकेकडे ( कामाचा अनुभव व शैक्षणिक पात्रता या बाबींचा विचार करून ) प्रकल्पाच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात यावा.

४. सदर रिक्त पदावर महिला व बाल विकास विभागाने अधिकाऱ्यांची पदस्थापना केल्यास अतिरिक्त कार्यभार असणाऱ्या अधिकाऱ्यांना संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी तात्काळ कार्यमुक्त करावे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०६१७११५०२५६१३० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

म.बा.हजारी  
शासनाचे उप सचिव

प्रत,

१. आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे
२. आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, रायगड भवन, बेलापूर, मुंबई
३. सर्व विभागीय आयुक्त, महाराष्ट्र राज्य
४. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, महाराष्ट्र राज्य
५. सर्व विभागीय उप आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य,
६. महालेखापाल, महाराष्ट्र १/२ (लेखा व अनुज्ञेयता / लेखा परीक्षा), मुंबई / नागपूर,

७. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी, महाराष्ट्र राज्य,
८. मा.मंत्री , महिला व बाल विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
९. मा.राज्यमंत्री, महिला व बाल विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
१०. मा.प्रधान सचिव, महिला व बाल विकास यांचे वरिष्ठ स्विय सहायक
११. मा.प्रधान सचिव, ग्राम विकास विभाग यांचे वरिष्ठ स्विय सहायक
१२. सर्व मंत्रालयीन विभाग,
१३. निवड नस्ती.